

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ ३७७ /२०१६
 दिनांक : १५/०७/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २०/०७/२०१६ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २०/०७/२०१६ रोजी दुपारी २.०० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १९

दिनांक : २०/०७/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २०/०७/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०७/०७/२०१६ व ११/०७/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १८) सभावृत्तांत कायम करणे.

.-----

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजने विभागा मार्फत महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महिला/मुलींना कुंगफु-कराटे प्रशिक्षण देणे ही योजना वस्ती पातळीवर राबविणेकामी प्रति लाभार्थी -

महिला/मुली वयोगट 5 ते 16 प्रति लाभार्थी र.रू 147/- निविदेनुसार अंदाजित 48.99 % कमी,

महिला/मुली वयोगट 17 ते 26 प्रति लाभार्थी र.रू 148/- निविदेनुसार अंदाजित 49.33 % कमी,

महिला/मुली वयोगट 27 ते 45 प्रति लाभार्थी र.रू 149/- निविदेनुसार अंदाजित 49.66 % कमी

या दरात अ, ब, क, ड, ई व फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महिला/मुलींना कुंगफु-कराटे प्रशिक्षण पुणे डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स कराटे असोशिएशन चिंचवड यांचे मार्फत पिं.चिं.म.न.पा. परिसरातील प्रस्तावात नमुद महिला/मुली लाभार्थींसाठीचे पात्रता निकष (अटी व शर्ती) ची पूर्तता करणा-या प्रस्तावात नमुद अभ्यासक्रमानुसार महिला/मुलींना वस्ती पातळीवर दि.31/3/2017 अखेर पर्यंतच्या कालावधित कुंगफु-कराटे प्रशिक्षण रोज दीड तास या प्रमाणे एकूण 20 दिवसाच्या (30 तास) प्रति लाभार्थी प्रस्तावात नमुद वयोगटानुसार प्रशिक्षण योजना राबविणे कामी निविदेनुसार होणा-या रक्कमेस अथवा येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेकामी व आवश्यकते नुसार सदर योजनेत बदल दुरुस्ती करण्याचा व त्यानुसार लाभ देणेचा अधिकार मा.आयुक्त सो. यांना देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) मा.महापालिका सभा ठराव क्र.१२०६, दि.२०/१०/२०११ व मा.आयुक्त यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१८८/२०१२, दि.०४/०७/२०१२ मध्ये नमुद केलेप्रमाणे क्रीडा धोरण व सदर आदेशातील अट क्र.१० मध्ये खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूने सलग २ वर्षात राज्य, राष्ट्रीय, व आंतरविद्यापीठ स्तरावर प्राविण्य न मिळविल्यास अशा खेळाडूंना तेथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असे नमुद आहे. त्यानुसार खेळाडू दत्तक योजना २०१४-१५ व २०१५-१६ चे लाभार्थी ४५ खेळाडूंच्या प्राविण्याबाबत संबंधित क्रीडा पर्यवेक्षक व क्रीडा अधिकारी यांनी तपासणी केली असता प्रस्तावात नमुद १६ खेळाडू पात्र असा अहवाल क्रीडा विभागास दिलेला आहे. १६ पात्र खेळाडूंना खेळाडू दत्तक योजना २०१६-१७ चा लाभ १ वर्षाकरिता देणेस व त्याकामी येणा-या र.रु.२६,३४,४००/- चे खर्चास व सदरचा खर्च खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ ३७७ /२०१६
दिनांक : १५/०७/२०१६ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.